

9th February, 2026

The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051

Scrip ID: LICHSGFIN EQ
Email: cmllist@nse.co.in

The General Manager,
Department of Corporate Services-Listing Dept.,
BSE Limited,
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Scrip Code : 500253
Email: corp.relations@bseindia.com

Dear Sir/Madam,

Re:- Intimation under Regulation 30 for SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to SEBI Circular Reference No. HO/38/13/11(2)2026-MIRSD-POD/I/3750/2026 dated January 30, 2026, the Company has opened a special window for a period of one year, from February 05, 2026 to February 04, 2027, re-lodgement of Transfer Requests of Physical Shares.

In this regard, the Company has published a notice in the newspaper on Saturday, February 7, 2026, and the details of the said circular have also been hosted on the Company's website at the link given below:

<https://www.lichousing.com/investors/special-window-physical-securities>

All concerned shareholders are requested to take note of the above and act accordingly.

Thanking you,

Yours faithfully,
For LIC Housing Finance Limited

Varsha Hardasani
Company Secretary and Compliance Officer





Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and/or Extraordinary items)

2,311.30

1,535.19

(4,430.85)

6,265.44

(9,531.23)

(5,846.50)

7,420.15

7,106.48

904.52

24,343.09

4,570.32

16,882.26

Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)

2,309.93

1,535.91

(4,442.59)

6,261.33

(9,566.44)

(5,860.30)

7,388.78

7,039.72

883.83

24,243.35

4,507.33

16,876.58

Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

4,041.80

Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised)

-Basic (₹)

0.57

0.38

(1.10)

1.55

(2.36)

(1.45)

1.85

1.78

0.22

6.07

1.13

4.18

-Diluted (₹)

0.57

0.38

(1.10)

1.55

(2.36)

(1.45)

1.85

1.78

0.22

6.07

1.13

4.18

NOTES TO FINANCIAL RESULTS:

1. The above financial results has been prepared in accordance with Indian Accounting Standard (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The above results were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their respective meeting held on February 6, 2026. The same has been reviewed by the Statutory Auditors of the Company.

2. The Consolidated results include results of its subsidiaries Star Cement Meghalaya Limited (SCML), Star Century Global Cement Private Limited (SCGCL), Star Smart Building Solutions Limited (SSBSL) [formerly known as Star Cement (I) Limited (SCIL)], Star Cement North East Limited (SCNEL), Ri Pnar Cement Private Limited (RPCPL) and Kopili Cement (I) Private Limited (KCPL).

3. The Government of India has notified four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020 and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 with effect from November 21, 2025 consolidating 29 existing labour laws. The Ministry of Labour & Employment published draft Central rules and FAQs to enable assessment of the financial impact due to changes in regulations. The Group has assessed the impact of these changes and a sum of ₹ 552.03 lakhs has been recognised and shown as an Exceptional item. The Group continues to monitor the finalisation of Central/ State Rules and clarifications from the Government on Labour Codes and will review the estimates accordingly."

4. The Board of Directors at its meeting held on February 6, 2026 has declared an interim dividend of ₹1 per share.

5. The Group is primarily engaged in the manufacturing and sale of cement and cement related products. There are no separate reportable segments as per Ind AS 108, "Operating Segments".

6. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results for the quarter ended December 31, 2025 is available on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com, www.bseindia.com, and on the Company's website, www.starcement.co.in. The same can also be accessed through the QR code given below.

By order of the Board For Star Cement Limited

Sd/-

Sajjan Bhajanka

Chairman

(DIN: 00246043)

GILLANDERS ARBUTHNOT AND COMPANY LIMITED												
Registered Office : C-4, Gillander House, Netaji Subhas Road, Kolkata-700 001												
CIN : L51909WB1935PLC008194												
Phone : (033) 2230 2331 (6 lines), Fax : (033) 2230 4185, E-mail : gillander@gillandersarbuthnot.com, Website : www.gillandersarbuthnot.com												
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2025												
(₹ in Lakhs)												
Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
	Quarter Ended			Nine Months Ended			Quarter Ended			Nine Months Ended		
	31-Dec-25 (Unaudited)	30-Sep-25 (Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Dec-25 (Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)	31-Dec-25 (Unaudited)	30-Sep-25 (Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Dec-25 (Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)
1 Total Income from Operations	10,408.71	12,254.31	12,358.22	30,475.14	32,586.24	41,275.46	10,683.11	13,227.72	12,763.89	32,748.30	33,924.11	44,317.89
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	673.20	1,886.37	540.67	2,143.20	2,260.56	516.10	530.61	1,621.75	320.91	1,599.47	1,674.18	1,302.44
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	673.20	1,886.37	1,744.70	2,143.20	3,464.59	1,711.41	530.61	1,621.75	1,524.94	1,599.47	2,878.21	2,497.75
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	596.99	1,691.03	1,522.76	1,879.02	3,054.63	1,503.87	454.40	1,426.41	1,303.00	1,335.29	2,468.25	2,672.12
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	599.12	1,728.50	1,488.30	1,932.34	3,083.42	1,557.97	471.68	1,519.39	1,288.72	1,470.10	2,518.95	2,772.88
6 Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs 10 each)	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23	2,134.23
7 Earnings Per Share (of Rs. 10/- each):-												
Basic & Diluted (not annualised)	2.80	7.92	7.13	8.80	14.31	7.05	2.13	6.68	6.11	6.26	11.57	12.52
Notes :												
1 The above is an extract of the detailed format of the Quarter and Nine months ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Nine months ended financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on the Company's website at www.gillandersarbuthnot.com												
2 Previous year / period figures have been regrouped/ rearranged, wherever necessary.												
By Order of the Board For Gillanders Arbuthnot and Company Limited												
Mahesh Sodhani												
Managing Director & CEO												
(DIN : 02100322)												
Place : Kolkata												
Date : 6th February, 2026												

Shree Digvijay Cement Company Limited												
Regd. Office: Digvijaygram 361140 (Gujarat)												
Phone: 0288-2344272-75 Fax: 0288-2344092, Email: investors.sdcl@digvijaycement.com												
CIN: L26940GJ1944PLC000749, Website: www.digvijaycement.com												
STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS MONTHS ENDED DECEMBER 31,2025												
(Rs. in lakhs)												
Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter ended			Nine Months Ended			Quarter ended			Nine Months Ended		
	31-12-2025	30-09-2025	31-12-2024	31-12-2025	31-12-2024	31-03-2025	31-12-2025	30-09-2025	31-12-2024	30-12-2025	31-12-2024	31-03-2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	18,472.11	16,240.68	18,833.41	54,447.49	51,332.04	73,499.13	18,472.11	16,240.79	18,833.41	54,447.60	51,336.51	73,503.60
Profit/ (loss) for the period (before tax)	(916.54)	1,365.12	(647.02)	2,300.73	929.89	3,454.50	(917.35)	1,364.62	(647.88)	2,299.06	928.93	3,453.48
Profit/ (loss) for the period	(697.20)	1,022.91	(483.06)	1,704.75	683.80	2,520.06	(698.01)	1,022.41	(484.11)	1,703.08	682.65	2,518.85
Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(744.60)	1,042.08	(477.68)	1,617.05	605.81	2,468.19	(745.41)	1,041.58	(478.73)	1,615.38	604.66	2,466.98
Equity Share Capital	14,787.00	14,787.00	14,781.50	14,787.00	14,781.50	14,781.50	14,787.00	14,787.00	14,781.50	14,787.00	14,781.50	14,781.50
Other equity excluding revaluation reserves						21,582.71						21,616.24
Earnings Per share (of Rs.10/- each) (not annualised)						-						-
Basic earning per Share (In Rs.)	(0.47)	0.69	(0.33)	1.15	0.46	1.71	(0.47)	0.69	(0.33)	1.15	0.46	1.71
Diluted earning per Share (In Rs.)	(0.47)	0.69	(0.33)	1.15	0.46	1.71	(0.47)	0.69	(0.33)	1.15	0.46	1.71
The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Statement of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the standalone and consolidated statement of financial results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com , www.nseindia.com and at company's website at www.digvijaycement.com												
For Shree Digvijay Cement Company Limited												
Sd/-												
Krishna Kumar Ramanujan												
CEO & Managing Director												
(DIN:10412896)												
Place: Digvijaygram												
Date: February 6, 2026												

LIC HFL

LIC HOUSING FINANCE LTD

LIC HOUSING FINANCE LIMITED

Corporate Identity Number: L65922MH1989PLC052257

Registered & Corporate Office: 131 MakerTower, 'F' Premises, 13th floor, Cuffe Parade, Mumbai – 400 005.

Phone: +91 22 2217 8600 / 8700 | Fax: +91 22 2217 8777

Website: www.lichousing.com | Email: lichousing@lichousing.com

NOTICE

NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUEST OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given to the shareholders of LIC Housing Finance Limited that, pursuant to SEBI Circular No. HO/38/13/11(2)2026-MIRSD-POD/1/3750/2026 dated January 30, 2026, the Company has opened a special window for a period of one year, from February 05, 2026 to February 04, 2027, for transfer and dematerialisation ("demat") of physical securities that were sold or purchased prior to April 01, 2019.

Under this special window, physical share transfer requests that were earlier submitted but rejected, returned, or not processed due to deficiencies in documentation, procedural lapses, or otherwise, may be re-lodged after rectification of the deficiencies with the Company's Registrar and Transfer Agent (RTA):

MUFG Intime India Private Limited

C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. | T: 8108116767

E-mail - investor.helpdesk@in.mpms.mufig.com

Web: www.in.mpms.mufig.com

All securities transferred under this special window shall be mandatorily credited only in dematerialised form to the transferee's demat account. Further, such securities shall be subject to a lock-in period of one year from the date of registration of transfer, during which the securities shall not be transferred, pledged, or lien-marked.

The transferee shall be mandatorily required to submit all documents as prescribed under the aforesaid SEBI Circular. The SEBI Circular hosted on Company website - <https://cdn.lichousing.com/2026/02/SEBI-Circular-Ease-of-Doing-Investment.pdf>

Cases involving disputes between the transferor and transferee shall not be considered under this special window and may be resolved by the concerned parties through appropriate court or NCLT proceedings.

Securities that have already been transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) shall not be eligible for processing under this special window.

FOR LIC HOUSING FINANCE LIMITED

Sd/-

Varsha Hardasani

Company Secretary & Compliance Officer

Date : 5th February, 2026

Place : Mumbai.

THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS

KNOWLEDGE

FINANCIAL EXPRESS

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

epaper.financialexpress.com

चलन गंगाजळी
 ७२३ अब्ज डॉलरच्या
 ऐतिहासिक उच्चांकावर

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: देशाची परकीय चलन गंगाजळी ३० जानेवारी रोजी सरलेल्या आठवड्यात १४.३६ अब्ज डॉलरने वाढून, ७२३.७७ अब्ज डॉलरच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली असल्याचे रिझर्व बँकेने शुक्रवारी जाहीर केले.

त्या आधीच्या आठवड्यात, परकीय चलन साठा ८.०५ अब्ज डॉलरने वाढून ७०९.४१ अब्ज डॉलर झाला होता, जो सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदवलेल्या ७०४.८९ अब्ज डॉलरच्या पूर्वीच्या विक्रमी उच्चांकापेक्षा अधिक होता. जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीमध्ये तीव्र वाढ सुरू आहे. परिणामी, मध्यवर्ती बँकेकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य १४.५९ अब्ज डॉलरने वाढून १३७.६८ अब्ज डॉलर झाले आहे, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. चीन, जपान, रशिया आणि स्वित्झर्लंडनंतर सर्वाधिक परकीय गंगाजळी असणारा भारत ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे.

अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत आशावाद

रिझर्व्ह बँकेची ‘थांबा-प्रतीक्षा करा’ नीती



तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.७ टक्के आणि जुलै-सप्टेंबर कालावधीसाठी ६.८ टक्के वर्तवला होता, त्यात आता अनुक्रमे ०.२ टक्क्यांच्या वाढीचा तिचा सुधारीत अंदाज आहे. २०२६-२७ या संपूर्ण आर्थिक वर्षासाठीचे अंदाज एप्रिलमधील पुढील पतधोरण बैठकीनंतरच्या निवेदनात, अद्ययावत आधारभूत वर्षांसह नवीन जीडीपी आणि किरकोळ महागाई दराची मालिका विचारात घेतल्यानंतर जाहीर केला जाणार आहे.

धरणांमधील मुबलक पाणीसाठा, रब्बी पिकांची जोमदार पेरणी आणि पिकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थितीमुळे कृषी क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय, कंपन्यांच्या

युरोपीय महासंघाशी झालेला महाकरार आणि अमेरिकेशी करार दृष्टिपाठत असल्याने, अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती अधिक काळासाठी टिकून राहण्याची शक्यता आहे. परिणामी व्याजदरही दीर्घकाळासाठी नीचांकी स्तरावर राहतील.

- संजय मल्होत्रा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

कामगिरीत सुधारणा आणि असंचटित क्षेत्रातील सातत्यपूर्ण गतीमुळे उत्पादन क्षेत्रालाही चालना मिळेल, असे मल्होत्रा म्हणाले. तसेच, बांधकाम क्षेत्राची वाढ मजबूत राहण्याची अपेक्षा आहे आणि देशांतर्गत सशक्त मागणीमुळे सेवा क्षेत्रही दमदार राहील.

मौल्यवान धातूतील तेजीने किंचित महागाई वाढ
 रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज २.१ टक्क्यांपर्यंत आणि पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी तो वाढवला आहे, याचे मुख्य कारण मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये झालेली वाढ आहे.

नागरी सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी ‘सक्षम मिशन’!

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: आर्थिक समावेशनाला चालना देण्यात आणि परिघाबाहेरच्या लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहचविण्यात नागरी सहकारी बँकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचा यथोचित उल्लेख करत, रिझर्व्ह बँकेने त्यांच्या मजबूतीसाठी ‘मिशन सक्षम’ सुरू करत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. शिवाय त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी अन्य उपायांची घोषणा करण्यात आली. वाढीचा पुढील टप्पा गाठण्यासाठी



नागरी सहकारी बँकांना मजबूत कौशल्ये तसेच तांत्रिक क्षमता मिळविता यावी आणि त्यांची कार्यात्मक लवचिकता विकसित करण्यावर भर देत ‘सक्षम’

(सहकारी बँक क्षमता निर्माण) नावाचा हा उपक्रम रिझर्व्ह बँक लवकरच सुरू करेल, असे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. या उपक्रमासाठी एक क्षेत्र-व्यापी क्षमता-बांधणी आणि प्रमाणण चौकट अनुसरली जाईल, असे ते म्हणाले.

मोठ्या संख्येने प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे तसेच एका प्रमाणबद्ध शिक्षण व्यासपीठाद्वारे (स्कॅलेबल लर्निंग प्लॅटफॉर्म) या क्षेत्राच्या क्षमता वाढीचे प्रयत्न केले जातील. ज्यामध्ये विविध प्रकारची कार्ये

करणाऱ्या सुमारे १.४० लाख सहभागींचा समावेश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँक हे प्रशिक्षण कार्यक्रम सहभागी नागरी सहकारी बँकांच्या जवळच्या प्रत्येकी आयोजित करण्याचा ठरावित करेल आणि शक्य असेल त्या मर्यादितपेक्षा प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण सामग्री प्रदान केली जाईल, असे ते म्हणाले. हे मिशन नागरी सहकारी बँकांच्या संस्थेच्या आणि राष्ट्रीय/राज्य महासंघांच्या भागीदारीत राबवले जाणार आहे.

ठाणे भारत सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित

मुंबई: ठाणे भारत सहकारी बँकेला इंटरनेट बँकिंगच्या श्रेणीत ‘आयकॉनिक लीडर पुरस्कार २०२५’ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. खोपोली येथे पार पडलेल्या सहकारी ‘सीएक्सओ १००’ शिखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लवकरच कासारवडवली येथे बँकेची ३१ वी शाखा कार्यान्वित होत असून बँकेने २,२८५ कोटी रुपयांच्या व्यवसायांचा टप्पा गाठला आहे.

JAIPUR DEVELOPMENT AUTHORITY
 Indira Circle, Jawahar Lal Nehru Marg, Jaipur-302004
 No.: JDA/EE & TA to Dir. Engg.-I/2025-26/ Date: 06.02.2026

NOTICE INVITING BID
 NIB No.: EE & TA to Dir. Engg.-I/44/2025-26
 Bids are invited from interested bidders for following works:-

S. No.	UBN No.	Cost of Work (Lacs)	Nature of Work	Last Date
1	JDA2526WLR00600	1235.12	Electrical	23.02.2026
2	JDA2526WS0B00599	470.58	Electrical	23.02.2026

Other particulars of the respective bid may be visited on Procurement Portal website www.sppp.rajjasthan.gov.in, www.eproc.rajjasthan.gov.in and www.jda.rajjasthan.gov.in.

Executive Engineer & TA to Dir.Engg-I
 Raj.Samwad/C/25/19364

ANANDRATHI
 Private Wealth. uncomplicated
आनंद राठी वेल्थ लिमिटेड
 CIN: L67120MH1995PLC068696
 नोंदणीकृत कार्यालय : मजला क्र. 2, ब्लॉक B आणि C, ई. विंग, ट्रेड लिंक, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३

टपाल मतपत्रिका सूचना (CORRIGENDUM TO POSTAL BALLOT NOTICE)
 आनंद राठी वेल्थ लिमिटेड ("कंपनी") ने आपल्या सदस्यांना 12 जानेवारी 2026 रोजीची टपाल मतपत्रिका सूचना ("Postal Ballot Notice") जारी केली होती, जी 14 जानेवारी 2026 रोजी पाठवण्यात आली होती. या सूचनेद्वारे दुरुस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून सदस्यांची मंजूरी प्राप्त करण्याची निवृत्ती करण्यात आली आहे.

हे शुद्धिपत्रक (Corrigendum) वरील टपाल मतपत्रिका सूचनेच्या अनुषंगाने जारी करण्यात येत असून, ते त्या सूचनेचा अविभाज्य भाग असेल. सदस्यांना कळविण्यात येते की, टपाल मतपत्रिका सूचनेतील विषय क्रमांक 1 अंतर्गत श्री. राकेश रावल (DIN: 02839168) यांची कंपनीचे पूर्वीवळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्निवृत्ती तसेच त्यांच्या वेतनाशी संबंधित अटी व शर्ती संबंधीचा ठराव, जो अनवधानाने सामान्य ठराव (Ordinary Resolution) म्हणून प्रस्तावित करण्यात आला होता, तो आता विशेष ठराव (Special Resolution) म्हणून मंजूर करण्यात येईल.

त्यामुळे, विषय क्रमांक 1 अंतर्गत असलेला ठराव विशेष ठराव म्हणून वाचला जाईल. तसेच, विषय क्रमांक 1 शी संबंधित स्पष्टीकरणात्मक विवरणातील ज्या टिकाणी "सामान्य ठराव" असा उल्लेख आहे, ते सर्व उल्लेख सुधारित करून "विशेष ठराव" असा वाचला जाईल. या शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात आलेल्या दुरुस्तीव्यतिरिक्त, टपाल मतपत्रिका सूचना व तिचे स्पष्टीकरणात्मक विवरण योग्यतेने इतर सर्व मजकूर अपरिवर्तित राहील. येथे व्हापरलेल्या, परंतु स्वतंत्रपणे परिभाषित न केलेल्या संज्ञांना त्याच अर्थाने समजण्यात येईल, जे अर्थ टपाल मतपत्रिका सूचनेमध्येच्युद केले आहेत.

हे शुद्धिपत्रक कंपनीच्या www.anandrathiwealth.in या वेबसाइटवर, तसेच संबंधित स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइट्सवर, तसेच MUFG Inttime India Private Limited च्या www.in.mpmis.mufg.com या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे.

आनंद राठी वेल्थ लिमिटेडसाठी सही/-
 प्रविण जोगानी
 कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
 स्थळ : मुंबई

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित
 (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)

अर्ज मागविण्याबाबत सूचना
 महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून गट-अ संचालातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या सेवा करार पद्धतीने मानधन तत्वावर विवक्षित कामकाज करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचा तपशील

अ. क्र.	संवां व सेवा निवृत्तीचे पदनाम	पदांची संख्या	विवक्षित कामाचे स्वरूप	वय अर्हता व अनुभव
१	सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी	१	विविध प्रकल्पांचे विभागीय समन्वय, प्रशासकीय अडचणींचे निराकरण तसेच प्रकल्पाचे वेळो वे गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करणे. तसेच, व्यवस्थापकीय संचालकांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.	अनुभव:- संबंधीत संवांसाठी किमान ३ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा:- ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

नियुक्तीच्या अटी व शर्ती :

- ही नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक सीबीई/१५२५ / प्र.क्र. ३७ / आस्थापना (का.१३) दिनांक १० जून २०२५ तसेच यासंदर्भात वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या इतर शासन निर्णयांनुसार करण्यात येईल.
- करार पद्धतीने करण्यात येणारी नियुक्ती प्रथम एक वर्षा करिता राहिल.
- महामंडळाच्या आवश्यकतेनुसार व सदर अधिकाऱ्याची कामगिरी विचारात घेऊन सदर नियुक्तीची पुढे वाढवण्याबाबत विचार करण्यात येईल.
- नियुक्तीच्या कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी करारपद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तीची असेल.
- इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी अनुभव प्रमाणपत्रांसह आपले अर्ज निश्चित कालावधीत, म्हणजेच १६.०२.२०२६ पूर्वी hr@mahahall.org या ई-मेल आयडीवर पाठवावेत.

व्यवस्थापकीय संचालक,
 महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या.

FORM NO. RSC – 4
 (Pursuant to Rule 3(3))
 Before the National Company Law Tribunal Bench at Mumbai
 C.P. No- 152 of 2025

In the matter of: Section 66 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder
 And
 In the matter of: Reduction of Equity Share Capital of **Fullarton Distilleries Private Limited**
 And
 In the matter of: **Fullarton Distilleries Private LimitedApplicant**
Publication of Notice
 Notice may be taken that an application was presented to the Tribunal at Mumbai, on the 15th day of December, 2025, for confirming the reduction of equity share capital of the above Company from Rs. 130,000/- (Rupees One Lakh Thirty Thousand Only) to Rs. 70,000/- (Rupees Seventy Thousand Only). The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared on the 3 rd day of July, 2025, by the Company is available at the registered office of the Company for inspection on all working days during 11 a.m. to 4 p.m. between 7 th February, 2026 and 7 th May, 2026 (days when the inspection would be available). If any creditor of the Company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of his Authorised Representative, if any, to the undersigned at Survey No. 71/0 & 72/1, Gauthan, Khanderpur, Ponda, Goa-403406 within three months of date of this notice. If no objection is received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the equity share capital of the Company, be treated as correct. It may also be noted that a hearing has been fixed for 30 th April, 2026, on which the Tribunal shall hear the application. In case any creditor intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any. For **Fullarton Distilleries Private Limited**
Hemant Lad
 Authorised Signatory
 Place: Goa
 Date : 7th February, 2026

पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण
PENSION FUND REGULATORY AND DEVELOPMENT AUTHORITY
 ई-५००, टॉवर ई, ५, वा मजला, व्हर्ल्ड ट्रेड सेंटर, नोंहेजी नगर, नवी दिल्ली - ११००२९
 १६व्या मजल्यावरील, एफ-विंग, मेकर टॉवर, काफ पॉड, मुंबई - ४०० ००५, महाराष्ट्र येथील पीएफआरडीए प्रादेशिक कार्यालयासाठी प्रस्तावित सिव्हिल, इंटरियर नूतनीकरण आणि फर्निचिंग, विद्युत, एक्स्क्लूसीव्ही आणि सॅलन सेवा कामांसाठी "ट्रॅकवॉश-दर आधारित" निविदा आमंत्रित करण्यात येत आहेत.
 पीएफआरडीए हे १६वा मजला, एफ-विंग, मेकर टॉवर, काफ पॉड, मुंबई - ४०० ००५, महाराष्ट्र येथे सिव्हिल, इंटरियर फर्निचिंग कामे, इलेक्ट्रिकल आणि संबंधित कामे, एक्स्क्लूसीव्ही कामे आणि इतर संबंधित सेवा कामे (फ्लफएस, पीएएस, एसीएस, डेटा नेटवर्किंग, सीसीटीवी), एबी सिस्टम इत्यादी प्रस्तावित संयुक्त इंटरियर कामांसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
 निविदेचे तपशील पीएफआरडीए वेबसाइट <https://pfda.org.in> आणि सीपीपीपी पोर्टल <https://eprocure.gov.in> यांमधील निविदा विभाग अंतर्गत उपलब्ध आहे.
 बोलो सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत आहे. सही/-
 मुख्य महाव्यवस्थापक (प्रशासन विभाग)

मुख्य कार्यालय, विरार (परिचम)
 ता. वसई, वि. घाणूर, पिन-४०१ ३०३.

दूरध्वनी : ०२००-२५२९१०५/०६/२५२९८८८/२५२९८९०
 फॅक्स : ०२००-२५२९१०७
 ई-मेल : vasa@vircorporation@yahoo.com
garden.vvmcc@gov.in
 जावक क्र. : व.वि.श.म./उद्यान/१७६३/२०२५-२६
 दिनांक : ०६.०२.२०२६

वृक्ष प्राधिकरण/ उद्यान विभाग, मुख्यालय, विरार परिचम
प्रथम वेळ फेर निविदा सूचना
 वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये संविधान पार्क विकसित करण्याकामी पात्र व अनुभवी कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविण्यात येत आहेत. सदर कामाचे कोरे निविदा फॉर्म Mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०७.०२.२०२६ पासून उपलब्ध होणार आहेत. ई-टेंडरिंगबाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, विरार परिचम येथे संपर्क साधावा.
 जा.क्र.वविवशम/वृक्ष प्र./१७६३/२५-२६
 दि. : ०६.०२.२०२६
 Please visit our official web site (<https://mahatenders.gov.in>)

स्वाक्षरी/-
 (स्वाती देशपांडे)
 उप आयुक्त तथा वृक्ष अधिकारी
 वसई विरार शहर महानगरपालिका

पनवेल महानगरपालिका पशुवैद्यकीय विभाग
जाहीर निविदा सूचना
 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भटके श्वान व मांजर यांचे अंप आधारित व्यवस्थापन करण्याकरिता एजन्सी नेमणूक करण्याबाबत. सदरील जाहीर निविदा सूचना क्र. PMC/VHD/०२/२०२५-२६ पनवेल महानगरपालिकेमार्फत मागविण्यात येत आहेत. सदर निविदांचा सविस्तर तपशील दि.०६.०२.२०२६ पासून www.mahatenders.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
 निविदा प्रक्रिया कार्यक्रमाच्या सर्व तारखा www.mahatenders.gov.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेल्या ऑनलाइन निविदा सूचनेनुसार राहतील.
 सही/-
 उपायुक्त
 पनवेल महानगरपालिका

Shri Tuljabhavani Temple Trust
 Tuljapur, Dist. Dharashiv (Mah.) - 413 601, Tel.: (02471) 242031
 ISO 9001: 2008
 Web Site: <https://www.shrituljabhavani.org>, E-mail: shreetuljabhavanitemple@gmail.com

जाहिरात
 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर, प्रशासकीय कार्यालय, तुळजापूर करिता सेवानिवृत्त / अधिकारी कर्मचाऱी यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत. संदर्भ : १) महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. सीबीई/१५२५ / प्र.क्र.३७/ आस्थापना. (का. १३) दिनांक १० जून २०२५, २) मा. विश्वस्त समिती सभा दिनांक १७/१०/२०२५ ठराव क्रमांक १८.०३
 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवर संदर्भ क्रमांक ०१ मधील अटी व शर्ती नुसार करार पद्धतीने गट अ व ब मधील सेवानिवृत्त अधिकारी यांचेकडून विवहित नमुन्यातील अर्ज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे प्रशासकीय कार्यालयात व्यक्तीशः किंवा टपालाने दिनांक १०/०२/२०२६ ते दिनांक १०/०३/२०२६ या कालावधीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविण्यांत यावेत. या मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
 गट अ व ब मधील सेवानिवृत्त अधिकारी यांची रित पदे भावयचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अक्र	विभागार्हा नांव	पदसंख्या	अनुभव
१.	सुरक्षा विभाग	०१	भा.पो.से./अतिरिक्त पोलीस अधिक्षक / पोलीस उपअधिक्षक/ निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती
२.	प्रशासकीय विभाग	०१	भा.प्र.से./भा.पो.से.दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी, निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती
३.	लेखा विभाग	०१	वित्त विभागाचा मुख्य लेखाधिकारी दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी / निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती
४.	HR विभाग	०१	HR क्षेत्रातील सचिव दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी /निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती
५.	जनसंपर्क / माध्यम विभाग	०१	त्या त्या क्षेत्रातील उच्च पदावरील सेवानिवृत्त अधिकारी / निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती

उक्त जाहीरातीसंबंधाने सविस्तर माहिती,अटी शर्ती व अर्जाचा नमुना मंदिर संस्थानचे संकेतस्थळ <https://shrituljabhavani.org> वर उपलब्ध आहेत. स्वाक्षरीत /-
 (माया माने), तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण
PENSION FUND REGULATORY AND DEVELOPMENT AUTHORITY
 ई-५००, टॉवर ई, ५, वा मजला, व्हर्ल्ड ट्रेड सेंटर, नोंहेजी नगर, नवी दिल्ली - ११००२९
 १६व्या मजल्यावरील, एफ-विंग, मेकर टॉवर, काफ पॉड, मुंबई - ४०० ००५, महाराष्ट्र येथील पीएफआरडीए प्रादेशिक कार्यालयासाठी प्रस्तावित सिव्हिल, इंटरियर नूतनीकरण आणि फर्निचिंग, विद्युत, एक्स्क्लूसीव्ही आणि सॅलन सेवा कामांसाठी "ट्रॅकवॉश-दर आधारित" निविदा आमंत्रित करण्यात येत आहेत.
 पीएफआरडीए हे १६वा मजला, एफ-विंग, मेकर टॉवर, काफ पॉड, मुंबई - ४०० ००५, महाराष्ट्र येथे सिव्हिल, इंटरियर फर्निचिंग कामे, इलेक्ट्रिकल आणि संबंधित कामे, एक्स्क्लूसीव्ही कामे आणि इतर संबंधित सेवा कामे (फ्लफएस, पीएएस, एसीएस, डेटा नेटवर्किंग, सीसीटीवी), एबी सिस्टम इत्यादी प्रस्तावित संयुक्त इंटरियर कामांसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
 निविदेचे तपशील पीएफआरडीए वेबसाइट <https://pfda.org.in> आणि सीपीपीपी पोर्टल <https://eprocure.gov.in> यांमधील निविदा विभाग अंतर्गत उपलब्ध आहे.
 बोलो सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत आहे. सही/-
 मुख्य महाव्यवस्थापक (प्रशासन विभाग)

क्रॉम्पटन
 क्रॉम्पटन ग्रिन्व्हन कंझ्युमर इलेक्ट्रीकल्स लिमिटेड
 नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : टॉवर ३, पहिला मजला, ईस्ट विंग, इक्यूबोस बिझनेस पार्क, एलबीएफ मार्ग, कुर्ली (पश्चिम), मुंबई - ४०००७०.
 फोन : +९१-२२-६१६७ ८४९९ फॅक्स : +९१-२२-६१६७ ८३८३ सिसायनर : एल३९००थमपच्य २०१९पीएससी २२६५४
 ई-मेल : crompton.investorrelations@crompton.co.in वेबसाईट : www.crompton.co.in

३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या आर्थिक निकालांचा सारांश
 (₹ कोटीमध्ये)

अनु.	तपशील	एकत्रित आर्थिक विवरण		स्वतंत्र आर्थिक विवरण			
		तिमाही संपली	नऊ महिने संपले	तिमाही संपली	तिमाही संपली	नऊ महिने संपले	तिमाही संपली
		३१-१२-२०२५	३१-१२-२०२५	३१-१२-२०२४	३१-१२-२०२५	३१-१२-२०२५	३१-१२-२०२४
	लेखापरीक्षण न केलेले		लेखापरीक्षण न केलेले	लेखापरीक्षण न केलेले	लेखापरीक्षण न केलेले	लेखापरीक्षण न केलेले	लेखापरीक्षण न केलेले
१	ऑपरेशंसमधून एकूण उत्पन्न	१,९९१.०७	५,८६२.०८	१,७८०.८१	१,६७०.३९	५,१५८.७७	१,५५५.९२
२	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (करपूर, अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंचे)	१५६.०६	४४४.७०	१५१.१९	१५०.९२	४३३.२६	१५०.८४
३	करपूर कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंचंतर)	१३६.०२	४०४.३०	१५१.१९	१३२.४७	३९४.४५	१५०.८४
४	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंचंतर)	१०१	३००.३१	१११.२२	१८.२५	२९३.५०	१११.७४
५	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न (या कालावधीसाठी नफा (कानंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न (कानंतर) समाविष्ट आहे)	१०१.७१	३०१.४९	१०९.५९	१८.४१	२९४.००	१०९.५९
६	पेड-अप इन्विटी शेअर कॅपिटल	१२८.७८	१२८.७८	१२८.७५	१२८.७८	१२८.७५	१२८.७५
७	मार्गील वर्षाच्या ऑडिट केलेल्या ताळेबंदात दाखलवण्यामाणे इतर इन्विटी (पुनर्मूल्यवान राखणी निमित्त वाडकून) प्रति शेअर कमाई (प्रत्येकी ₹ २)	३,२६१.३७ (३१-०३-२०२५ रोजी)	३,२६१.३७ (३१-०३-२०२५ रोजी)	२,८७१.०० (३१-०३-२०२४ रोजी)	३,७७५.२९ (३१-०३-२०२५ रोजी)	३,७७५.२९ (३१-०३-२०२४ रोजी)	३,०७६.८६ (३१-०३-२०२४ रोजी)
८	१. मुळ प्रतिभागः २. मिश्रित प्रतिभागः	१.५३* १.५३*	४.५३* ४.५३*	१.७४* १.७४*	१.५३* १.५३*	४.५६*<	